



“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur's
PADMABHUSHAN DR. VASANTODADA PATIL MAHAVIDYALAYA

TASGAON, Dist. Sangli, Pin- 416 312 ☎ - STD : 02346-250665, 250575 FAX : 250575

● **Affiliated to Shivaji University, Kolhapur** ●

E-mail : san.pdvpm.tas@gmail.com Website : www.pdvpmtasgaon.edu.in

▶ Established Year : June 1962 ▶ P. B. No. : 14 ▶ Jr. College No. : J22-10-001 ▶ Sr. College Code No. : $\frac{SI/AC/4}{X}$ Jr.: C-8



NAAC Reaccredited 'B' (2.76)

ISO Certified : 9001:2015

**Shikshanmaharshi
Dr. Bapuji Salunkhe**
B.A., B.T., D.Litt.
FOUNDER

Hon. Chandrakant (Dada) Patil
PRESIDENT B.Com.
Ex- Minister of Revenue, Public Works
Govt. of Maharashtra

Prin. Abhaykumar Salunkhe
M.A.
CHAIRMAN

Prin. Mrs. Shubhangi Gawade
M.Sc. B.Ed.
SECRETARY

Dr. Milind S. Hujare
M.Sc., Ph.D.
PRINCIPAL

Ref.No. : PDVPMT /

Date :

Criterion VI
**Governance, Leadership and
Management**
6.4.2
**Funds / Grants received from non-
government bodies, individuals,
philanthropes during the last five
years**

"Dissemination of Education for Knowledge, Science and Culture."

- Shikshanmaharshi Dr. Bapuji Salunkhe



**Shri Swami Vivekanand Shikshan Santsha's
PADMABHUSHAN Dr.VASANTRAODADA
PATIL MAHAVIDYALAYA, TASGAON.**

Reaccredited Grade 'B+' by NAAC

**DNYANSHIDORI DIN
(KNOWLEDGE VIATICUM)**

**By faculty members
of the
Padmbhushan Dr Vasantryadada Patil
Mahavidyalaya, Tasgaon**

17th January 2021

Mr. A. S. Pachore
Asso. Prof & Head
Dept. of English,
P.D.V.P. College,
Tasgaon Dist. Sangli
18th January, 2021

To,
The Principal,
Padmabhushan Dr. Vasantodada Patil Mahavidyala.
Tasgaon. Dist. Sangli.

Sub: Regarding The Report of "Dnyanshidori Din" (Knowledge Viaticum Day) Organized
by our college.

Respected Sir,

Here with I am submitting the report of above said subject. Our college has organized
"Dnyan Shidori Din" on the occasion of 76th Birthday of Principal Abhaykumar Salunkhe,
Executive Chairman of Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur on 17th January,
2021. At the beginning of the programme Prof. A.S. Pachore welcomed the chief guest
colleagues, and the students. In his welcome speech.

The chief Guest of the Programme principal Dr. M.S. Hujare emphasized the importance
of "Danyan Shidori Din" (Knowledge Viaticum Day") on the occasion 76th Birthday of Principal
Abhaykumar Salunkhe in his speech. He also spoke about social, educational work of Principal
salunkhe. 49 Books were donated by the teachers of senior wing for venture of "Dnyan Shidori
Din" Principal Dr. Hujare distributed books to the needy students.

Dr. B.T. Kanase, Dr. S.K. Khade and other teachers, students and administrative staff
were present for the programme. Anchoring of the programme was done by Dr. A.G. Sonawale
and Dr. P.B. Teli expressed vote of thanks.

Thanking you.



Yours faithfully,
Pachore AS
(Prof. Ajit Pachore)

HEAD
Department of English
P.D.V.P.College, Tasgaon.

मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त "ज्ञान शिदोरी दिन" उपक्रमासग्रंथ भेट दिलेल्या शिक्षकांची यादी 2020-2021. (17th January 2021)

शिक्षकांची यादी

कला, वाणिज्य व शास्त्र विभाग

अ. क्र.	देणगीदारांचे नाव	ग्रंथाचे नाव	लेखकांचे नाव
1	प्रा. गावित एस. एस.	युवकांसाठी विवेकानंद	रामकृष्ण मठ, पुणे
2	प्रा. डॉ. बदामे टी. के.	मराठी साहित्य संशोधन : दृष्टी आणि दृष्टिकोन	डॉ. बाळासाहेब दास
3	प्रा. पाचोरे ए. एस.	Best of O Henry	O Henry
4	प्रा. पाटील जि. के.	बिनधास्त बोला सभा जिंका	मधूकर पाटील
5	प्रा. पाटील जि. के.	माहितीचा अधिकार 2005	अण्णा हजारे
6	प्रा. पाटील जि. के.	भाषण कला	डॉ. मधुसुदन घाणेकर
7	प्रा. पाटील जि. के.	डॉ. आनंदीबाई जोशी	काशीबाई कानिटकर
8	प्रा. पाटील ए. आर.	Effective communication skills in English	J.K. Dhawan
9	प्रा. खाडे पी. आर.	Says Tuka -1	Dilip chitre
10	प्रा. पाटील जि. के.	विवेकानंद जीवन चरित्र	स्वामी निखिलानंद
11	प्रा. घोगरे साईनाथ रामजी	शाहूंच्या आठवणी	नानासाहेब साळुंखे
12	प्रा. अजित क. पाटील	शाहूंच्या आठवणी	प्रा. नानासाहेब साळुंखे
13	प्रा. अजित क. पाटील	What is Hinduism	Mahatma Gandhi
14	प्रा. विजयसिंह ज. जाधव	स्वयंपाकघरातील विज्ञान	डॉ. वर्षा जोशी
15	प्रा. जालींदर आ. यादव	सेपिअन्स (युव्हाल नोआ हरारी)	वासंती फडके
16	प्रा. डॉ. अमोल सोनवले	बिझिनेस महाराजे	गीता पिरामल
17	प्रा. डॉ. अमोल सोनवले	व्यक्तीमत्व विकास	स्वामी विवेकानंद
18	प्रा. डॉ. अमोल सोनवले	वाणिज्य अर्थव्यवस्था	के. सागर
19	प्रा. डी. वाय. साखरे	महाराष्ट्रतील आदिवासी चळवळीत गोदावरी योगदान परूळेकरांचे	प्रा. डॉ. महेश मोटे
20	प्रा. डॉ. दत्तात्रय बा. थोरबोले	मने जिंकण्याची कला	प्रा. डेल कार्नेजी
21	प्रा. डॉ. बी. टी. कणसे	न संपनारे शब्द	विजय दर्डा
22	प्रा. डॉ. एस. जे. पाटील	आप्पासाहेब खोत ग्रामीण मिमांस भास्कर चंदनशिव यांची कथा	शहाजी पाटील
23	प्रा. आर. एस. मोरे	खुदीराम बोस विवेकानंद साहित्य	जे. के. वर्मा विवके मोहन
24	प्रा. अनिता ता. पाटील	जीवन दायिनी	अनिता गौंड
25	प्रा. अनिता ता. पाटील	मंगल पांडे	भोलाप्रसाद अग्रवाल
26	प्रा. आर. बी. मानकर	मेरी प्रिय बाल कहानियाँ	प्रकाश मनु
27	प्रा. डॉ. विनोदकुमार धों. कुंभार	प्रेममयी	व. पु. काळे
28	प्रा. डॉ. अर्जून वाघ	लेडीज टेलर	पोपटराव भरते
29	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	आमचा बाप आणि आम्ही	डॉ. नरेंद्र जाधव
30	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	मी लोकांचा सांगाती	भाई संपतराव पवार
31	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	The Constitution of India	Dr. Bhimrao Ramji Ambedkar
32	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	बाबा आमटे विचारधन	डॉ. नवनाथ लोखंडे
33	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	भास्कर चंदनशिव यांची कथा	डॉ. सुनील चंदनशिवे
34	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	मुलभूत प्रशासनिक शब्दावली	वैज्ञानिक शब्दावली

			आयोग
35	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	जैवप्रौद्योगिकी मुलभूत शब्दावली	वैज्ञानिक शब्दावली आयोग
36	प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे	वनस्पतिविज्ञान मुलभूत शब्दावली	वैज्ञानिक शब्दावली आयोग
37	प्रा. डॉ. एन. ए. कुलकर्णी	तपस्वी	जी. के. थोरात
38	प्रा. डॉ. एस. के. खाडे	तानाजी मालुसरे	रमेश भिवरे
39	प्रा. डॉ. एस. ए. खाबडे	ताराराणी	रमेश भिवरे
40	प्रा. डॉ. पी. बी. तेली	एक तारा निखळला	अनंत तिबिले
41	प्रा. डॉ. ए. पी. इनामदार	झाटूक ऑग्नेय आ ते युरोप	विनायक ननवरे
42	प्रा. डॉ. जे. एस. घोडके	माझे स्वप्न स्थान	सायली वेद्य
43	प्रा. बी. एस. हराळे	रणरागीनी	राणी लक्ष्मीबाई
44	प्रा. पी. व्ही. पाटील	दलित, ग्रामीण आणि	प्रा. पवन मडिकर
45	प्रा. डॉ. एस.एस. पाटील	अजिंक्य तारा	प्रभाकर बागुल
46	प्रा. डॉ. अर्जुन एस. कुंभार	आकाशी झेप घेशी	यशवंत भागवत
47	प्रा. डॉ. ए.एस. अंभोरे	समज गैरसमज	वामन पै
48	प्रा. डॉ. एम. यु पाटील	नरभक्षकाची कथा	विलास फडके
49	प्रा. डॉ. एस. डी. जाधव	राजर्षी शाहू महाराज	रा. तु. भगत



Librarian,
P. D. V. P. College,
Tasgaon-416312 (Sangli)



पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील
महाविद्यालय, तासगांव (जि. सांगली.)



Dr. Milind Hujare, Principal and Dr. Shankar Khade, Dr. Balasaheb Kanse, Vice Principal on the stage on the occasion of Celebration of Dynanshidori Din



Dr. Milind Hujare, Principal appreciatd this activity of faculty, funds generated in the form of Books



Shri. Ajit Pachore, Co ordinator of this activity announced about this activity of faculty, funds generated in the form of Books



Faculty members, who contributed the books



Faculty members, who contributed the books



Shri. Ajit Pachore, Co ordinator of this handed over the Books to Shri. Milind Patil, Librarian of the college.



Accredited with Grade B++ By NAAC

“Dissemination of Education through Knowledge, Science and Culture”-Shikshanmaharshi Dr. Bapuji Salunkhe
Shri Swami Vivekanand Shikshan Santha's Kolhapur

PADMABHUSHAN DR. VASANTRAODADA PATIL MAHAVIDYALAYA TASGAON DIST- SANGLI

416 312 (Maharashtra) Phone No: (02346)250665

(Affiliated to Shivaji University, Kolhapur)

NAAC Reaccredited **B++** with CGPA **2.76** AISHE:**C11096**

College email Id :pdvptas.san@gmail.com

College Website :pdvpmtasgaon.edu.in

Internal Quality Assurance Cell (IQAC)

Policy on Purchase of Items

Policy of the Purchase Committee of P.D.V.P.College, Tasgaon.

The P.D.V.P. College has designed a systematic plan for the purchase of the items required by the college time to time. The composition which is decided by the HOC (Head of the College) in the interest of the College

Tenure- Mostly one year.

Role- The committee will act only as the recommending authority.

Scope of the Committee-

The following is the scope of the committee-

- ✓ Purchase of items below Rs. 10,000/- per month is done under the authority of the Principal. The Purchase of items above Rs. 10,000/- will be recommended to the management for sanction.
- ✓ Looking after the maintenance of the infrastructure
- ✓ Maintenance of the stock register
- ✓ Looking after the safety and security of the college infrastructure
- ✓ Framing the procedures and policies related to purchase of items which are within the jurisdiction of the committee
- ✓ It will not cover the purchases related to Library books, magazines etc. However, purchases required for the Library Infrastructure will be covered under this policy.
- ✓ Purchases made under the instructions and orders received from the Management will not be covered under this policy.
- ✓ Any other responsibility entrusted by the Head of the college with written orders

Objectives of the committee-

- ✓ To support the educational activities by providing necessary infrastructure for the smooth functioning of the College
- ✓ To procure material at the reasonable cost consistent with quality required
- ✓ To maintain continuity of supply
- ✓ To provide prompt, courteous and effective service to all the stake holders
- ✓ To maintain standards of quality and suitability of equipment, materials, supplies
- ✓ To award tenders impartially

Functions of the committee

- ✓ Collect and compile list of equipment, computers and any other miscellaneous items required throughout the year by the office and by the different departments
- ✓ Invite sealed tenders quoting the rates for the supply of items from the manufacturers, suppliers and dealers (Depending on the value of the items)
- ✓ Open the tenders in presence of the Principal and scrutinize the validity of the tenders
- ✓ Record the resolutions of the meeting
- ✓ Recommend the purchase of the items in case of valid tenders and also on the request of teaching or non-teaching staff
- ✓ Maintenance of the stock register for the different items
- ✓ Periodic scrutiny of the different items within the institute

Delegation of Purchasing Authority

HOC can delegate the authority to purchase the goods and/ or services not beyond Rs. 10000/- (a single bill). However, the bill has to be sanctioned by the minimum 3 (Three) members of the committee. All the Purchase Orders/ Bills must be signed by the Convener and HOC (Head of the College) without which the bill/ Purchase Order will be null and void.

Unauthorized Purchases

No staff (Teaching or non-teaching, Contractual) has the authority to enter into purchase contracts or to obligate the College for purchase obligations unless specifically authorized by the HOC. Any unauthorized purchases may result in the responsible individual incurring a personal obligation to the institute or supplier or subject the individual responsible to disciplinary action. The institute may choose not to reimburse employees for the cost of any purchases made on behalf of the institute when the date of purchase is prior to the date of approval from the Purchase Committee. The College will not pay for unauthorized purchases.

Unallowable Purchases

All purchases made with College funds must benefit the College. The purchase of any item or service that does not benefit the College is not allowed. Any items or purchases which are banned by the government and the management of the College will also not be allowed.

Conflict of Interest

If a college staff has, or a college staff's relative has, a financial interest in any decision or transaction made or to be made by the College, the employee must: (1) disclose such financial interest by giving the undertaking to that effect and (2) refrain from participating in any manner in such decision or transaction, including any contract, fee, grant, purchase, sale, service, benefit or any other matter.

A College staff except the members of the Purchase Committee may supply equipment, material, supplies, or services to the College but only if the tender is awarded after competitive bidding.

Gifts and Token

No College staff shall solicit or accept gratuities, favors, or anything of monetary value for personal use or benefit from suppliers or potential suppliers. Acceptance of gifts of negligible value, such as logo-imprinted pens, mugs, files or any advertising materials are allowed. Any violation of this policy by the college staff may result in disciplinary action.

Classification of the items

Depending upon the value and usage of the items in the college, the items can be classified as below-

Classification	Illustrative Examples of items
A	High Value items like Computers, Laptops, Projectors, Cameras, Printers, CCTV cameras etc. and any other items as per the instruction of the Purchase Committee
B	Medium Value items like Chairs, Blackboards, Cleaning Materials etc and any other items as per the instruction of the Purchase Committee
C	Low value items like nuts, screws, liquid soap, chalks, duster etc and any other items as per the instruction of the Purchase Committee

Requisitions

Requisition by the college staff –

The staff member may give the requisition for items in a prescribed format (Annexure A) to the Purchase Committee Convener or any member of the Purchase Committee. The requisition has to be substantiated by the purpose and the usage of the item. Once the requisition is made, a staff member can take back that requisition within 3 days from applying for the same failing which it will go for the further processing.

Review of the requisition by the Purchase Committee

Purchase Committee on the receipt of the Purchase Requisition will verify the merit of the requisition and will accept or reject the requirement. For the acceptance or rejection of the requirement, there should be the quorum of minimum three members of the Purchase committee. In case of acceptance or rejection of the requisition, the same has to be intimated to the initiating staff within 2 working (two days) from the date of taking the decision. The decision has to be recorded by conducting the meeting of the Committee. In case of urgency, the Head of the College has an authority to take the decision.

Forwarding the requisition to the Head of the College

Once the requisition is accepted by the Purchase committee, they will forward the same to the Head of the College along with their remarks on the same. The Head of the College can reject the recommendation as the decision making authority. The Purchase committee will act as only the recommending authority.

Final Approval of the Head of the College

The Head of the College on the genuineness and merit of the requisition may approve the requisition and will send the approval note in the prescribed format (Annexure A) to the Purchasing committee for further processing. On the receipt of the approval from the Head of the College, the Purchase Committee will execute the decision within 10 working (Ten) days from the receipt of the approval.

Online Purchases

In case of purchases from online or E-commerce websites, the committee has the right to compare the prices on different platforms and give the recommendation accordingly to the Head of the College.

Selection of Supplier

Recommending selection of a supplier is the responsibility of the Purchasing Committee. Suppliers are selected by the Purchasing committee based on their ability to meet the requirements and specifications. The recommendation may be rejected by the Head of the College with an explanatory note in writing to the Purchase Committee.

Inviting quotations from the Supplier

In case of purchase amount more than Rs.10,000/- (A single Bill amount), bids should be called from different suppliers.

Quotation Process

A supplier who want to bid for the order from the college, needs to give his quotation in the format prescribed by the Purchase committee. A quotation in a sealed envelope should be handed over to the Convener of the Purchase Committee (in his absence, it can be handed

over to the member of the Purchase Committee). The convener/ member will make the entry of the same in the quotation register maintained under the custody of the convener.

Selection of the quotation

After receiving bids from the suppliers, the Purchase Committee will open the bids in front of the suppliers and in the presence of the Head of the College or any person appointed by the Head of the College for the bidding process. The supplier with the lowest quotation will be awarded the order. In case of only one bid is received from a supplier, the Purchase committee will go ahead with that bid only.

Emergency Purchase

- *Emergency is defined as urgent purchases required to be made at short notice in the event of a break down or crisis.
- *All emergency Purchases should be approved by the Head of the College.
- *Such purchases can be made without calling for bids from the suppliers.

Maintenance of the records by the Purchase committee

- *Purchase committee will maintain the Stock Register and update the same after every 3 (Three) months.
- *Maintenance of the bills, bids, purchase order will be the responsibility of the purchase committee.
- *Minutes of the meeting will be maintained and updated to the Head of the College on regular basis.
- *In case if any other committee of the college, requires access to the documentation of the Purchase committee, they will require to make such a request in writing.

Meeting of the Purchase committee

- *Minimum one meeting has to be conducted once in every semester.
- *Convener has right to call the meeting of the members for some emergency cases or any other matter however, he/she needs to inform the members in writing or via mail in advance (Before minimum One Day).

Sanctioning Authority

Amount of Purchase inclusive of Taxes and GST	Sanctioning Authority
Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only)	Purchase Committee (Has to be sanctioned by minimum 80% members)
Rs.10,001/-and above	Head of the Management

Purchase Requisition Form

Date-

Name of the Indenter-

Department-

Sr. No	Items required	Quantity	Purpose

Signature of the Indenter

Remarks by the Purchase Committee

Signature of the Purchase Committee Convener/ Members

Remarks by the Head of the College

Signature of the Head of the College

Alka Ishwardi
IQAC Co-Ordinator,
PDVP Mahavidyalaya,
Tasgaon.



Milind S. Hujare
Prin. Dr. Milind S. Hujare
Principal
Padmabhushan Dr. Vasantrodada Patil
Mahavidyalaya, Tasgaon (Sangli).

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”

-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित,

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, जि.सांगली.

नोटीस

दि.०२/०५/२०१६

खालील DST FIST मधील कमिटी मॅबर व परचेस कमिटीतील सदस्यांना कळविण्यात येते की, DST FIST विभागासाठी साहित्य खरेदीचे कोटेशन जाहिरात पेपरमध्ये दिलेली होती. त्यानुसार कोटेशन जमा झालेली सदर कोटेशन ओपन करून साहित्य खरेदी करणेसाठीची बैठक मंगळवार दि.०३/०५/२०१६ रोजी प्राचार्य केबीनमध्ये स. ०९.३० वा. आयोजित केलेली आहे. त्यासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे.



(डॉ. आर. आर. कुंभार)

प्राचार्य

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील
महाविद्यालय, तासगाव (जि. सांगली)

- १) डॉ. सी. जी. पाटील
- २) प्रा. एम. डी. पाटील
- ३) डॉ. व्ही. वाय. पवार
- ४) डॉ. एन. ए. कुलकर्णी
- ५) डॉ. एस. एस. पाटील
- ६) डॉ. जे. एस. घोडके
- ७) प्रा. पी. व्ही. पाटील
- ८) डॉ. आर. एम. गणेशवाडे










" DST FIST मितींग "

संगठनकार दिनानं, 3/5/2016 रोजी DST-FIST कोरेशन उमेपन करणाऱ्यांकडून वेळ, मा.प्राचार्य सांच्या बेबीजमदो प्राचार्यांच्या आध्यक्षतेखाली घेणेत आली त्यादर स्वागील सदस्य उपस्थित होते .

- 1) डॉ. आर. आर. कुंभार
- 2) डॉ. सी.जी. पारेल
- 3) प्रा. छ.डॉ. पारेल
- 4) डॉ. की. वा. पवार
- 5) डॉ. ए. ए. कुलकर्णी
- 6) डॉ. ए. ए. पारेल
- 7) डॉ. जे. ए. होडके
- 8) प्रा. पी. की. पारेल
- 9) डॉ. आर. ए. गणेशबाई

P. S. S.
 [Signature]
 [Signature]
 [Signature]
 [Signature]
 [Signature]
 [Signature]
 [Signature]
 [Signature]

2 कार्याची मितींग

आज दि. 3/5/2016 रोजी DST-FIST ची कोरेशन उमेपन करणाऱ्यां आली त्यामध्ये वेळेची नोंद घेण पत्रा संबंधीत डिग्नरकडून जादा दर आल्याने पुढा सांच्या डिग्नरकडून कोरेशन मागवून घेऊन त्यामध्ये कोणत्या कमी दरानेच घांगल्या याने साहित्य वगैरे डिग्नरकडून पुरवठा केला जाईल. वगैरे कडून साहित्य खरेदी करणेसाठी पुढा वेळवेळीन त्यामध्ये मितींग घेणेत येईल असे अवचितते दरवेळीत आले.

1) [Signature]
 2) [Signature]
 [Signature] 08/5/16
 [Signature] 3/5/16
 [Signature] 3/5/16
 [Signature] 3/5/16
 [Signature] 3/5/16

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur's
Padmabhushan Dr. Vasatraodada Patil Mahavidyalaya, Tasgaon Dist- Sangli

Date:-03/05/2016

Translation of the Minutes of DIST – FIST Purchase Committee Meeting

The meeting of the DIST – FIST purchase committee members has been organized Today on 03/05/2016 at 11.30 am in the Principals cabin.

The minutes of the meeting are given bellow.

1. The important issue of purchase of the equipments under DIST – FIST has been raised by the principal. For the purpose the quotations are invited from the dealers. Some quotations are received and the quotation are exceeding the budgetary provision made by DIST – FIST. So the purchase committee members are decided to take the fresh quotations from the dealers of the management with low prices. The purchase committee members are decided to conduct another meeting on the same issue after receiving fresh quotations.

Sr. No.	Name	Designation
1	Dr. R. R. Kumbhar	Chairman
2	Dr. C. G. Patil	Member
3	Mr. M. D. Patil	Member
4	Mr.P.V.Patil	Member
5	Dr. V. Y. Pawar	Member
6	Dr.S.S.Patil	Member
7	Dr.N.A.Kulkarni	Member
8	Dr.R.M.ganeshvade	Member
9	Dr.G.V.Ghodake	Member
10	Mr. M. B. Kadam	Administrative Officer

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”

-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित,

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, जि.सांगली.

नोटीस

दि.०२/०५/२०१६

खालील DST FIST मधील कमिटी मॅबर व परचेस कमिटीतील सदस्यांना कळविण्यात येते की, DST FIST विभागासाठी साहित्य खरेदीचे कोटेशन जाहिरात पेंपरमध्ये दिलेली होती. त्यानुसार कोटेशन जमा झालेली सदर कोटेशन ओपन करून साहित्य खरेदी करणेसाठीची बैठक मंगळवार दि.०३/०५/२०१६ रोजी प्राचार्य केबीनमध्ये स. ०९.३० वा. आयोजित केलेली आहे. त्यासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे.



(डॉ. आर. आर. कुंभार)

प्राचार्य

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील
कमिटी महाविद्यालय, तासगाव (जि. सांगली)

१) डॉ. सी. जी. पाटील

२) प्रा. एम. डी. पाटील

३) डॉ. व्ही. वाय. पवार

४) डॉ. एन. ए. कुलकर्णी

५) डॉ. एस. एस. पाटील

६) डॉ. जे. एस. घोडके

७) प्रा. पी. व्ही. पाटील

८) डॉ. आर. एम. गणेशवाडे
















" DST FIST मीलिंग "

संगठनवार दिनांक, 3/5/2016 रोजी DST-FIST कोरेशन उपोपन करणावाबत वेळक मा प्रामाण्य मानका केबीसमदो प्रामाण्यका अडकतेरवाली घेवोत आली त्याच खालील अडकत दुपारचीत होते

- 1) डॉ. आर. आर. कुंभार
- 2) डॉ. सी. जी. घारील
- 3) प्रा. ए. डी. घारील
- 4) डॉ. डी. वाम. पवार
- 5) डॉ. ए. ए. कुलकर्णी
- 6) डॉ. ए. ए. घारील
- 7) डॉ. जे. ए. घोडके
- 8) प्रा. पी. डी. घारील
- 9) डॉ. आर. ए. गणेशबाहे

Recd
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /
/s/ /

2 कारणीचा मीलिंग

आज दि. 3/5/2016 रोजी DST-FIST ची कोरेशन उपोपन करणात आली त्याचदो वेजेदरी कोरेशन चेवरा संबंधीत डिलरकडून जादा दर आठवाणे पुन्हा संक्रमा डिलरकडून कोरेशन मागवून घेवून त्यामदो कोराने कमी दरानेच घांगळ्या दलाचे साहित्य व्हा डिलरकडून पुरवठा केला जाईल. असे कडून साहित्य खरेदी करणेसाठी पुन्हा वेळेक घेवून त्याचको मीलिंग वग्यात येईल असे अवगिपणे हरषिवात आठवे.

1) /s/ /
2) /s/ /

/s/ /
08/5/16
Rmlwadi
3/5/16

/s/ /
3-5-2016

/s/ /
2/5/16
Recd
3/5/2016

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur's
Padmabhushan Dr. Vasantraodada Patil Mahavidyalaya, Tasgaon Dist- Sangli

Date:-03/05/2016

Translation of the Minutes of DIST – FIST Purchase Committee Meeting

The meeting of the DIST – FIST purchase committee members has been organized Today on 03/05/2016 at 11.30 am in the Principals cabin.

The minutes of the meeting are given bellow.

1. The important issue of purchase of the equipments under DIST – FIST has been raised by the principal. For the purpose the quotations are invited from the dealers. Some quotations are received and the quotation are exceeding the budgetary provision made by DIST – FIST. So the purchase committee members are decided to take the fresh quotations from the dealers of the management with low prices. The purchase committee members are decided to conduct another meeting on the same issue after receiving fresh quotations.

Sr. No.	Name	Designation
1	Dr. R. R. Kumbhar	Chairman
2	Dr. C. G. Patil	Member
3	Mr. M. D. Patil	Member
4	Mr.P.V.Patil	Member
5	Dr. V. Y. Pawar	Member
6	Dr.S.S.Patil	Member
7	Dr.N.A.Kulkarni	Member
8	Dr.R.M.ganeshvade	Member
9	Dr.G.V.Ghodake	Member
10	Mr. M. B. Kadam	Administrative Officer

"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार"

-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित,

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, जि.सांगली.
नोटीस










दि. १६/०७/२०१६

महाविद्यालयातील खरेदी समितीतील सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, खरेदी समितीची मिटींग आज दु.०४.०० वा. दि.१६/०७/२०१६ रोजी मा.प्राचार्यांच्या केबिनमध्ये आयोजित केलेली आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे.



(डॉ. आर. आर. कुंभार)
प्राचार्य,

पद्मभूषण डॉ वसंतरावदादा पाटील
महाविद्यालय, तासगांव, जि. सांगली. (OS)

अ.क्र.	नाव	पद	सही
१.	प्रा. पाटील माणिकराव धोंडीराम	चेअरमन	
२.	डॉ. पाटील चंद्रकांत गोविंदराव	सदस्य	
३.	प्रा. पवार विलास यशवंत	सदस्य	
४.	डॉ. कुलकर्णी नरेंद्र अनंत	सदस्य	
५.	प्रा. पाटील प्रभाकर विनायक	सदस्य	
६.	डॉ. पाटील सुरेश सोपान	सदस्य	
७.	डॉ. घोंडके जीवन शिवाजी	सदस्य	
८.	डॉ. गणेशवाडे राजू मारुतीराव	सदस्य	
९.	श्री. कदम मालोजी बाबुराव	सदस्य	

"DST FIRST मीरींग"

शनिवार दिनांक १६/०७/२०१६ रोजी प्राचार्यांच्या कॅम्पिंग सध्या DST FIRST माहिले स्वतःसाठी स्वतःची कार्यालये ही एक दुपारी ५:०० वा संपन्न झाली त्याच खालील सदस्य उपस्थित होते.

- | | |
|-----------------------------------|------|
| १) प्राचार्या डा. आर.आर. कुमार् - | Peer |
| २) प्रा. पारिल एम. डा. | 1900 |
| ३) डा. पारिल सी. जी | 1910 |
| ४) डा. पवार ही. वासु | 1920 |
| ५) डा. कुलकर्णी एम. ए. | 1930 |
| ६) प्रा. पारिल सी. व्हा | 1940 |
| ७) डा. पारिल एम. एम | 1950 |
| ८) डा. घोडके जे एम | 1960 |
| ९) डा. गणेशवाडे आर. एम | 1970 |
| १०) सी. कपूर. एम. बी | 1980 |



कार्यालया मीरींग


दिनांक ३१/०७/२०१६ रोजी बैठकीमध्ये हजेर्याकडून पुढे कोटेशन मागण्यात आली होती ती आज दि. १६/०७/२०१६ रोजी कोटेशन सोपण करणात आली. त्यामध्ये यांचे कोटेशन कमी झाले त्यांची कोटेशन संख्या कमी होणाना ऑर्डर देण्याचे हजेर्यात आले. त्यांची नावे खालीलप्रमाणे झाले (सोबत आदीच दिलेली आहे)


- १) सुनील साठेरीपीक
- २) आनंद डेडींग कंपनी
- ३) विजय डेडींग कंपनी
- ४) कोमोमीकल इन्फोसॉल्यूशन्स पुणे. ऑनरेकडून Network Analyzer
- ५) हे माहिले स्वतःची कार्यालये बनलेले आहे. (हजेर्या दिलेल्या त्यांचे कोटेशन न आल्याने)
- ६) Das Chromatography हे हजेर्या उपकरणांचे कोटेशन असेलपेक्षा जास्त आल्याने पुढा कोटेशन मागण्याचे बनले


67 Networking Laboratory Desktop
Printer UPS online and NW Accessories


उत्तम कांकर, सायगांव सोनेकडुंग खेरी
करणाचे इतरिकात सोल सोड
7) सायगांव सोनेकडुंग खेरी सोनेकडुंग खेरीकरणाचे इतरिकात


1) 




16/7/16



16.7.2016


16/7/16


16/7/16


16/7/2016


16/7/16


16.07.2016

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur's
Padmabhushan Dr. Vasantodada Patil Mahavidyalaya, Tasgaon Dist- Sangli

Date:-16/07/2016

Translation of the Minutes of DIST – FIST Purchase Committee Meeting

The meeting of the DIST – FIST purchase committee members has been organized Today on 16/07/2016 at 11.30 am in the Principals cabin.

The minutes of the meeting are given bellow.

1. The important issue of purchase of the equipments under DIST – FIST has been raised by the principal. For the purpose the quotations are invited from the dealers. Some quotations are received and the quotation are exceeding the budgetary provision made by DIST – FIST. So the purchase committee members are decided to take the fresh quotations from the dealers of the management with low prices. The purchase committee members are decided to conduct another meeting on the same issue after receiving fresh quotations.

The quotations are received from the following dealers.

1. Unique Scientific Company
2. Samarth Trading Company
3. Vijay Trading Company
4. Criomic Instruments Pune.

Based on the requirements and quotations DIST – FIST purchase committee members are decided to take the equipments from the following dealers.

- a. Network Analyzer - Criomic Instruments Pune.
- b. Networking of the computer desktop, printer, UPS and Network accessories – Om computer.
- c. Battery system - Vijay Trading Company

"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"

- शिक्षणमहषी डॉ. बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव

ता.तासगाव, जि.सांगली. पिन-४१६३१२.

(AFFILIATED TO SHIVAJI UNIVERSITY)

NAAC Reaccredited "B⁺⁺" (2.76)

- नोटिस -

दि.१२/०६/२०१७

महाविद्यालयाच्या सिनिअर विभागातील परचेस कमिटी मधील सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, **मंगळवार, दि.१३/०६/२०१७** रोजी मा.प्राचार्यांच्या केबिनमध्ये मिटींग आयोजित केली आहे. तरी सर्वांनी सदर दिवशी सकाळी ठिक ११.३० वाजात उपस्थित रहावे.

प्राध्यापकांचे नांव		सही
प्रा.के.एस.पाटील	सदस्य	
प्रा.एम.डी.पाटील	सदस्य	
डॉ.ए.ए.पाटील	सदस्य	
प्रा.पी.व्ही.पाटील	गणित विभागप्रमुख	
प्रा.व्ही.टी.कुंभार	संगणक विभाग	
श्री.एम.बी.कदम	अधिक्षक	



(डॉ.आर.आर.कुंभार)

प्राचार्य,

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील
महाविद्यालय, तासगाव, जि. सांगली.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे,
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव

प्रोसिडिंग बुक

१) तारीख १३/०६/२०१७

ठिक क्रमांक ०१

३) सभेची वेळ ११-३०

४) ठिकाण प्राचार्य केबीन

सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार

बैठकीच्या कामकाजाचे वृतांत

कीस हजर असलेल्या सभासदांची नांवे व सहा -

नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
	प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार		६	प्रा. व्ही. व्ही. कुंभार	
	प्रा. के. एम. चारील		७	प्रा. ए. ए. कडम	
	प्रा. ए. डी. चारील		८		
	डॉ. ए. ए. चारील		९		
	प्रा. पी. व्ही. चारील		१०		

बैठकीपुढे विचाराकरीता आलेले विषय

१) श्रीमंजर विभागातील पदनेम कार्येतील - वेळ
सोमवार दि. १३/०६/२०१७ रोजी प्राचार्य केबीनमध्ये
संकाची दिव ११-३० वाजता आयोजित केली
आम वरीलपुढे कार्येतील सेक्टर उघडकिल होते.
आ सभेत खालील बाहिल येण्याबाबत
निर्णय घेण्यात आला.

① १२५ केडीए सेबीलासह रवेदी करणेबाबत
आ प्राचार्यांनी सेबीलासह सुट्टीमध्ये लाईटना वच
वाढव्याने रात्री १०-३० ते १ आ दरम्यान
वाचरीजि अन्वये खुब लाईट अन्वये एलाजमेंने
इत्यादी घटना घडलेले असल्याचे योगत मागीलले
विद्युत संचालकी (आरीव्ही) वाचरमन, खालगी
इलेक्ट्रीकल मंत्राली चर्चा केव्हांतर प्रशासनाबाबत
प्रशासकीय विजेचा वापरलगात दोला १२५ केडीए
का सेबीलासह वसावेने मरवेचे असल्याचे
जागीलले लामुसार कोरेशन मागून घेण्यात आली
आलेल्या तीन कोरेशन चेकी इन्वेलग, अडथळ
इन्वेलकरणी माने कोरेशन करी असल्याने
मानेकडून सध्या सेबीलासह रवेदीकरण
हले.

② कामलिना व गांधीत विक्रगासाठी इन्व्हेंटर व बॅटरी स्वदेदी करणाऱ्या संघटनेची प्रतिक्रिया काय कामलिनातील इन्व्हेंटरवरच्या बॅटरीज बनवणे यासाठी कामलिनाला या स्वदेदी करणाऱ्याची कडी लवरी अंतिम प्रतिक्रिया उद्बुद्धात्मक प्रतिक्रिया प्रयोगशाळा गांधीत विक्रगासाठी तयार केलेली आहे. अर्ध संघटनेक प्रयोगशाळा इन्व्हेंटरची आवश्यकता असल्याचे गांधीत विक्रगाप्रसुरवांची भागणी असल्याने या दोन्ही बाबतीत एकत्रित कोटेशन भागवित्यात आले होते आलेल्या तीन कोटेशनपैकी अमज बॅटरीज व अर्ध इलेक्ट्रीकल लागणाऱ्या घांते कोटेशन वही वरचे असल्याने लागू ऑर्डर देण्याचे ठरले.

③ संघटनेक विक्रगासाठी व इन्व्हेंटरच्या बॅटरी स्वदेदी करणे बाबत.

सहाय्येच्यालगतमाहिती लेटरद्वारा B.Sc. संघटनेक शास्त्रा बी.बी.ए. इत्यादी विक्रम असल्यामुळे या कामात या विक्रगासाठी ५० संघटनेकची इमलेंस प्रयोगशाळा आहे. या विक्रगासाठी पूर्वी RENUKON कंपनी वरची इन्व्हेंटर न साविलेला होता यासाठी कोटेशन भागवित्यात आले आलेल्या तीन कोटेशनपैकी RENUKON कंपनीचे कोटेशन वही वरचे असल्याने व लागू पूर्वीची सेवा अर्ध विचारात घेता RENUKON कंपनीकडून अर्ध इन्व्हेंटरसाठी आवश्यक असणाऱ्या बॅटरीज स्वदेदी करणे ठरले.

समोपुढे अर्ध विषय असल्याने अर्धचे कामलागू होणेत.

Date:-13/06/2017

Translation of the Minutes of Purchase Committee Meeting

The meeting of the purchase committee members has been organized Today on 13/06/2017 at 11.30 am in the Principals cabin.

The minutes of the meeting are given bellow.

1. The important issue of purchase of 125 kva stabilizer has been raised by the principal. The discussion has been made on the need of 125 kva stabilizer as problem of heavy load of the electricity causing the burning of wiring and light bulbs. The installation of 125 kva stabilizer has been strongly recommended by the Govt. and private electricians. For the purpose the quotations are invited from the dealers. Three quotations are received and the quotation of 'Excelon System, Ichalkaranji' is the lowest one. So the purchase committee members are decided to give the order to 'Excelon System, Ichalkaranji'.
2. The issue of purchase of inverter and batteries for the Office and Mathematics department computer lab has been raised by Mr. M.B.Kadam and Mr. P.V.Patil. The head of the Mathematics department has requested the inverter and batteries for their computer lab established under the DST – FIST grant. For the common purchase the quotations are invited from the dealers. Three quotations are received and the quotation of 'Aman Batteries and Auto Electricals' is the lowest one. So the purchase committee members are decided to give the order to 'Aman Batteries and Auto Electricals'.
3. The issue of purchase of inverter batteries for the Computer department lab has been raised by Mr. M.B.Kadam. The head of the Computer department has requested the inverter batteries for their computer lab (50 Computers). For the purchase the quotations are invited from the dealers. Three quotations are received and the quotation of 'RENEUTRON' is the lowest one. By considering the price and previous service the purchase committee members are decided to give the order to 'RENEUTRON.'

As there are no other issues the Purchase Committee Meeting has ended.

Following is the list of Purchase Committee members.

Sr. No.	Name	Designation
1	Dr. R. R. Kumbhar	Chairman
2	Mr. K. S. Patil	Member
3	Mr. M. D. Patil	Member
4	Mr. V. T. Kumbhar	Member
5	Dr. A. A. Patil	Member
6	Mr. P. V. Patil	Member
7	Mr. M. B. Kadam	Administrative Officer

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे,
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव

प्रोसिडिंग बुक

१) तारीख 2 July 2019

२) बैठक क्रमांक ०२ ३) सभेची वेळ ११:३०

४) ठिकाण प्राचार्य केबिन

५) सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मिलिंद एक हुजरे

बैठकीच्या कामकाजाचे वृतांत

बैठकीस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा -

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१	प्राचार्य डॉ. मिलिंद एक हुजरे	[Signature]	६		
२	प्रा. के. एक पाटील	[Signature]	७		
३	डॉ. वी. टी. कडक	[Signature]	८		
४	डॉ. अण्णा इनामदार	[Signature]	९		
५	सौ. एक वी. कडक	[Signature]	१०		

विषय नं.	बैठकीपुढे विचाराकरीता आलेले विषय
	purchase committee meeting Notice 2019-20
	All the members of purchase committee are here by informed to attend the meeting of committee members which has convened on 2 nd July 2019 at 11:30 in principals office.
	<u>Agenda of meeting:-</u>
1)	To seek the demand of material / dead stock / chemicals etc to be purchased for departments in the acadmic year 2019-20
2)	To open the quotations received for purchase of journals and to finalize the purchase orders.
3)	To take review of number of desks, blackboards, as per number of students and classrooms.
4)	To invite the quotations for purchase of R.O. water purifiers.
	<u>Minutes of meeting:-</u>
1)	It has been decided that the departments should be informed to convey the list of materials / dead stock / chemicals to be purchased in the academic year 2019-20

- 2) The college office has received the quotations for the purchase / printing of Journals the quotations are opened and purchase orders are issued to the quotations of lowest price and the supplier is in sanstha's list.
- 3) It has been decided that the number of class rooms are added in the academic year. Accordingly the desks should be purchased the demand is to be conveyed to sanstha and after approved the should given to sanstha bhandar
- 4) The quotation orders are given to reputed suppliers and A.O. water purifier machines.

प्रोसिडिंग बुक

१) तारीख 12th August 2019

४) ठिकाण प्राचार्य कार्यालय

२) बैठक क्रमांक 03 ३) सभेची वेळ १२:००

५) सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मीनोद एस. कुमरे

बैठकीच्या कामकाजाचे वृत्तांत

बैठकीस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा -

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१	प्राचार्य डॉ. मीनोद एस. कुमरे		६		
२	प्रा. कु. एस. पाटील		७		
३	डॉ. वी. एस. कुमरे		८		
४	डॉ. अलका दगाडक		९		
५	श्री एस. वी. कुमरे		१०		

विषय नं.

बैठकीपुढे विचाराकरीता आलेले विषय

All the members of purchase committee are here by informed to attend the meeting of committee members which has been convened on date 12th.

August at 11:30 - in principals office.

Agend of meeting:-

- 1) To open the quotations of materials to be purchsed for physics and chemistry sept. and to issue purchase order.
- 2) To open quotation of R.O. water purches to be installed in college and to issue the purchase order.
- 3) To in the quotations for computers, printers, scanner etc. as per demanded of various departments.

minutes of meeting:->

- 1) The quotations received for purches of material are open. It has been decieed that the competitive statement should be sent to sansthes approval.

विषय नं.

बैठकीमध्ये झालेल ठराव

- 2) Quotations received for purchase of R.O. water plant are opened competitive statement has been made and sent for santhi's approval.
3. The quotations for purchase of computers, printer, scanner and L.C.D. projects are invited.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे,
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव

प्रोसिडिंग बुक

१) तारीख २४/२/२०२०

२) बैठक क्रमांक ४५ ३) सभेची वेळ ११-३० ४) ठिकाण प्राचार्य केबिन
५) सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रोसिदि एम. हुजरे

बैठकीच्या कामकाजाचे वृतांत

बैठकीस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा -

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१	प्राचार्य डॉ. प्रोसिदि एम. हुजरे	Jummil	६	डा. व्ही. राज. पवार	Wahid
२	प्रा. के. एम. पाटील	Wahid	७	डा. एम. एम. पाटील	Batil
३	डा. व्ही. ही. कणारे	Wahid	८	डा. बी. बी. शंभवे	Wahid
४	डा. अलका स्वामी	Alka	९	प्रा. व्ही. ए. व्ही. वाजळ	Wahid
५			१०	डा. एम. व्ही. कदम	Wahid

बैठकीपुढे विचाराकरीता आलेले विषय

१) श्रीमंत विभागात पंतप्रधान कार्यालय बैठक व श्रीमंत व्हाईसर निमतव्हालीकड व्हाईसर बैठक दि. २४/२/२०२० रोजी प्राचार्य केबिनमध्ये सकाळी ११-३० वाजता घेणेत झाली त्यात व्ही. व्ही. कदम उपस्थित होते. या बैठकत व्हालील संशोधन आदित्य व्हाईसर व्हाईसर व निमतव्हालीकड व्हाईसर बैठक घेणेबाबत निर्णय घेतत झाले.

२) महाविद्यालयात ३ व्हाईसर लयात व्हाईसर व्हाईसर कोटेशन आगामीकड झाले. १) डॉ. व्ही. व्ही. कदम, २) डॉ. व्ही. व्ही. कदम, ३) डॉ. व्ही. व्ही. कदम, ४) डॉ. व्ही. व्ही. कदम, ५) डॉ. व्ही. व्ही. कदम, ६) डॉ. व्ही. व्ही. कदम, ७) डॉ. व्ही. व्ही. कदम, ८) डॉ. व्ही. व्ही. कदम, ९) डॉ. व्ही. व्ही. कदम, १०) डॉ. व्ही. व्ही. कदम.

३) व्हाईसर व्हाईसर कोटेशन आगामीकड झाले. १) डॉ. व्ही. व्ही. कदम, २) डॉ. व्ही. व्ही. कदम, ३) डॉ. व्ही. व्ही. कदम, ४) डॉ. व्ही. व्ही. कदम, ५) डॉ. व्ही. व्ही. कदम, ६) डॉ. व्ही. व्ही. कदम, ७) डॉ. व्ही. व्ही. कदम, ८) डॉ. व्ही. व्ही. कदम, ९) डॉ. व्ही. व्ही. कदम, १०) डॉ. व्ही. व्ही. कदम.

तीन डिलरकडून कोटेशन मागवून घेतले आली (1) आम कोम्प्युटर सर्व्हिस, लासगाव (2) रिसेट कोम्प्युटर, मांजरी (3) आमचे वर्ड, कोल्हापूर मांजरीकडून कोटेशन मिळाली जालील आम कोम्प्युटर सर्व्हिस, लासगाव माने व्ही दाने कोटेशन उपलब्ध माने कोटेशन मॅन्स करून संस्थेची मॅन्स मंडुण मानेकडून आहित योग्याम शिफारस करवात आली.

(3) शे.वै.वे. 2024-2025 सांस्कृतिक निमतकारीकामे छपाई करून घेणेबाबत संस्था सर्व डिलरकडून कोटेशन मागविल्यात आली जामने चांद डिलरनी कोटेशन दि. 0 नंतराल डॉ.फोरे प्रिंटर, आलादा (2) देशमाने डॉ.फोरे प्रिंटर

(3) माडाव आर्ट्स प्रिंटर, लासगाव (4) सुपर डॉ.फोरे प्रिंटर, कोल्हापूर मांजरी कोटेशन मिळाली जालील व्ही दाने नंतराल डॉ.फोरे प्रिंटर, आलादा माने कोटेशन मॅन्स करून संस्था मॅन्सरी वेळून आंजा छपाईचे काम देण्याला शिफारस करवात आली.

संस्थेचे अगुण विपत्र नसल्याने संस्थेचे काम वाच्य ठेवले.

Date:-24/02/2020

Translation of the Minutes of Purchase Committee Meeting

The meeting of the purchase committee members has been organized today on 24/02/2020 at 11.30 am in the Principals cabin.

The minutes of the meeting are given bellow.

1. The important issue of purchase of "Three Smart Classrooms" has been raised by the principal. The discussion has been made on the need of "Three Smart Classrooms" The installation of 125 kva stabilizer has been strongly recommended by all the external committees visited the college. For the purpose the quotations are invited from the dealers. Three quotations are received and the quotation of 'Om Computers', Tasgaon' is the lowest one. So the purchase committee members are decided to send the order of 'Om Computers, Tasgaon' for the sanction of the management.
2. The issue of purchase of Computers and allied components by the request of Commerce, Computer and Stat department has been raised by Mr. K.S.Patil. For the purpose the quotations are invited from the dealers. Three quotations are received and the quotation of 'Om Computers', Tasgaon' is the lowest one. So the purchase committee members are decided to send the order of 'Om Computers, Tasgaon' for the sanction of the management.
3. The issue of printing of College Annual Magazine "SANSKAR" has been raised by Dr. D.V.Thorbale. For the purchase the quotations are invited from the printing press owners. Four quotations are received and the quotation of 'NATIONAL OFFSET PRINTERS, SATARA' is the lowest one. By considering the price and previous service the purchase committee members are decided to give the order to 'NATIONAL OFFSET PRINTERS, SATARA.' So the purchase committee members are decided to send the order of 'NATIONAL OFFSET PRINTERS, SATARA.' for the sanction of the management.

As there are no other issues the Purchase Committee Meeting has ended.

Following is the list of Purchase Committee members

Sr. No.	Name	Designation
1	Dr. M.H. Hujare	Chairman
2	Mr. K. S. Patil	Member
3	Dr. B. T. Kanase	Member
4	Dr.A.A.Patil	Member
5	Dr. V. Y. Pawar	Member
6	Dr.S.S.Patil	Member
7	Dr.D.V.Thorbole	Member
8	Mr.A.A.Bagal	Member
9	Mr. M. B. Kadam	Administrative Officer